

परलोकः in Bezug auf die andere Welt so v. a. Todtentseher, Verbrennung des Leichnams u. s. w. MBh. 1,1806 (क्रिया: प्र-युत्). ohne nähere Angabe dass. Taik. 2,8,6. — Vgl. शत् (auch Rīā-Tar. 2,84).

सत्त्वेन (सत् + वेन) n. ein guter Acker Spr. (II) 2300. 6710.

सत् partic. von 1. सद्; s. das. und vgl. नसत्.

सत्त्व (सत् + तत्) n. Titel einer Schrift Mack. Coll. 4,13.

सत्तम् s. उ. सत्. Davon °ता f. der Vorrang unter Allen: प्रद्; सत्तम् सामियात् Buig. P. 4,23,32.

सत्॒र् (von 1. सद्) nom. sg. der Sitzende, namentlich beim Opfer RV. 8,17,5. सत्॒ा नि योनो कुलशेषु सीदति 9,86,6. 96,23.

सत्॒र् s. उ. सत्.

सत्तर्क (सत् + तर्क) m. ein orthodoxes System der Philosophie Verz. d. Oxf. H. 128,a,9. श० Buig. P. 2,6,40 erklärt der Comm. durch श-सत्ता तर्कः; man könnte aber darunter auch ein heterodoxes System d. Ph. verstehen.

सत्ता (von सत्) f. das Sein, Dasein HALJ. 5,64. 82. Duātup. 1,1. KAN. 1,2,7. 8. TARKAS. 56. NILAK. 47. 170. 225. Nās. Tāp. Up. in Ind. St. 9, 163. WEBER, RĀMAT. Up. 287. BHĀSHĀP. 7. SPR. (II) 2756. ČĀNK. zu BĀB. ĀB. Up. S. 41. 308. Buig. P. 10,3,24. 88,7. 86,44. Sīh. D. 31. KULL. zu M. 2,124. Comm. zu KAP. 1,97. 121. KUSUM. 33,8. SĀVADĀRĀNĀS. 4,9. 12,17. 20. 143,15. गोसत्तैव गोलम् 144,12. भावः सत्तैवेति धार्वर्थः सता 16. ब्रह्मसत्तावृद्धयः MALLIN. zu Āc. 1,46. Am Ende eines adj. comp.: उपादानसमसत्ताक �NILAK. 180. प्रमातृसत्तातिरिक्तसत्ताकल 223. — Vgl. महा०.

सत्तावत् (von सत्) adj. dem das Prädicat «Sein» zukommt BHĀSHĀP. 13. सति (von 1. सद्) f. Eintritt, Anfang: योगः Ind. St. 10,289.

सत्॑ (von 1. सद्) UNĀD. 4,166. VS. PRĀT. 6,27 (सत्र zu schreiben). n. 1) eine grosse Soma-Feier von mehr als zwölf Tagen mit vielen Officianten AK. 3,4,25,183. H. 820. an. 2,465. MED. r. 95. HALJ. 2, 259. KĀT. ČA. 12,1,4. 13,1,1. ČĀNK. ČA. 11,1,4. Āc. ČA. 11,1,7. MĀCĀKA in Verz. d. B. H. 73. Z. d. d. M. G. 9, LXXI. Gewöhnlich mit शास्, सद्, auch उप-इ॒ eine Feier begehen, उद्दू-स्था॒ beenden. RV. 7,33,13. AV. 11,7,8. 12,1,39. सत्॑ नि धेदुर्संषेष्यो नाध्यानाः 17,1,14. धेन॑ स्वर्णस्तप्तप्त्वा सुभ्रामायन् VS. 15,49. 8,52. AIT. Br. 2,19. 4,17. स्वर्णाय लोकाय सत्त्वमासते 5,14. 8,21. TBR. 1,4,2,7. TS. 2,3,8,1. 7,2,9,3,3,6,2. ČAT. Br. 4,6,2,15. 8,1,9,1. 11,5,5,1. PĀNK. Br. 15,12,3. श्रहीनानां दादश चतुर्विंशतिः संवत्सर् इति सत्त्वाणाम् Āc. ČA. 4,8,15. KĀT. ČA. 1,6,13. 12,1,6,7. LĀT. 2,2,4,11. 10,1,1. ०त् KĀT. 34,8. ०काम KĀT. ČA. 12,4,26. दादशवार्षिक MBH. 1,1. UTTAR. 2,12 (4,2). यज्ञति सत्त्वस्त्वामेव यज्ञश परमाधरे MBH. 5,486. सत्त्वादिपर्मितैः Spr. (II) 2953. शेषोः 4586. मल्लान्सत्त्वावसानिकान् R. 2,56, 25. 75, 24. ०फलद HĀRIV. 2813. Buig. P. 3,13,37. तेषु तत्सत्त्वमुपासीनेषु MBH. 1,662. सत्त्वाएयन्वासते (v. l. उपासते) Spr. (II) 3631. सत्॑ स्वर्णाय लोकाय सत्त्वसमाप्तते Buig. P. 1, 1,4. ०वर्धन् 7,2. गो० TS. 7,8,2,1. पुरोऽक्षाः० AIT. Br. 2,9. Bildlich ein einem Sattra gleichkommendes verdienstliches Werk: अभयस्य क्षि॑ यो दाता स पूर्यः सततं नृः। सत्॑ क्षि॑ वर्धते तस्य सदैवभयदत्तिणम्॥ M. 8, 303. शापन्नाभयसत्त्वेषु दीक्षिताः खलु पौरचाः Āc. 49. सत्त्वस्पृष्टि॑ f. Vollen-
dung —, Gelingen des Sattra heißt ein Sāman Ind. St. 3,242,a (feh-)

loraft सत्त्वस्पृष्टि॑), TS. 7,8,8,1. ČAT. Br. 4,6,9,11. ČĀNK. Br. 29,6. neutr. KĀT. ČA. 12,4,11. — 2) = सत्त्वगृह, °वसति, °शाला, °सम्बन्॑, ein Haus, in dem Speisen u. s. w. unentgeldlich verabreicht werden, Verpflegungshaus, Hospiz: तत्र तथा सत्त्वे इवतारिते । नानापथागतानाथसत्त्वेष्यापि भुव्यते || Rīā-Tar. 2,58. सत्॑ सुन्दरकस्याप्तु वार्यामास भोजनम् KATH. 20,157. श्वान्दित्वानसत्त्वाएयकार्यत् 113,29. = सदादान AK. H. an. MED. st. मल्ल MĀRK. P. 33,33 wird nach ČKD. सत्॑ gelesen, welches der Comm. durch सदत्तिण॑ सततावदानम् erklärt. — 3) eine angenommene Gestalt: तथा च सत्त्वेण वसन् MBH. 4,311. कृष्णः सत्त्वेण 1194. 1267. 1271. ein trügerischer Schein: उत्पलवन् DĀCĀK. 77,12. = शाक्षादन AK. H. an. MED. = कैतव TAik. 3,3,377. MED. = दृष्टि H. an. = वस्त्र H. c. 135. — 4) Wald AK. TAik. (बल fehlerhaft für वन). H. 1110. H. an. MED. HALJ. 2,55. मृगव्य० KIB. 13,9. — ČKD. führt nach dem ANEKĀRTHAKOÇA noch folgende Bedd. an: धन, गृह, दान, सरोवर. Vgl. दीर्घ० (in der 1ten Bed. auch MBH. 1,661), देव०, पञ्च०, ब्रह्म०, भूमि०, महा०, मृग०, रण०, रात्रि० (Āc. ČA. 44,8,16), संवत्सर०, सर्प०.

सत्त्वगृह n. = सत्॑ 2) KATH. 21,92.

सत्त्वप॑ (von सत्॑), °पते Duātup. 33,52 (संतानक्रियायाम्, संबन्धे und संतौ, निर्वाकुक्रियायाम्, विस्तारे).

सत्त्वायग m. = सत्॑ 1) KATH. 118,56. Buig. P. 8,8,39. 8,13,7.

सत्त्वराज् m. König des Festes VS. 5,24.

सत्त्वसति॑ f. = सत्॑ 2) KATH. 72,99.

सत्त्वशाला॑ f. dass. H. 1000. HALJ. 2,142. KATH. 21,74.

सत्त्वसंदृ॑ adj. Festgenosse AV. 4,30,4. VS. 34,55. ČAT. Br. 12,1,2,22.

सत्त्वसम्बन्॑ n. = सत्॑ 2) KATH. 20,149.

सत्त्वसंघ॑ n. Festfeier AV. 9,6,42.

सत्त्वस्पृष्टि॑ Ind. St. 3,242, a fehlerhaft für सत्त्वस्पृष्टि॑; s. u. सत्॑ 1) am Ende.

सत्त्वायग॑, °पते = सत्त्वप॑ VOP. nach WESTERGAARD.

सत्त्वायग॑ (von सत्॑), °पते = काएवचिकीर्षायाम् oder सत्त्वाय क्रमणे उनां इव P. 3,1,14, VÄRT.

1. सत्त्वायण॑ (सत्॑ + इयन) n. eine Feier von besonders langer Dauer ČAT. Br. 4,6,8,2. AIT. Br. 6,22. PĀNK. Br. 25,3,4,7,3,8,2,16,3. Ind. St. 3,382. 390. 393. श्रव्य यत्सत्त्वायणमित्याचक्षते ब्रह्मचर्यमेव तद्व्य-
चयेण व्येव सत श्रात्मनस्त्वाणां विन्दते KĀND. UP. 8,5,2.

2. सत्त्वायण॑ (wie eben) 1) adj. sich im Sattra bewegend, Beiw. Čau-
naka's BHĀG. P. 6,18,21. — 2) n. N. pr. eines Mannes, Vaters des
Bṛhadbhānu, BHĀG. P. 8,13,36.

सत्ति॑ m. = पञ्चशील, कृस्तिन्, मेघ UNĀD. im ČKD.

सत्त्विन्॑ (von सत्॑) adj. 1) Vollbringer eines Sattra, Thednehmer an einem Sattra, ein Feiernder, ein Festgenosse; = गृहपति AK. 2,8,1, 15. TAik. 3,3,155. H. 734. — TS. 1,7,2,1,7,4,22,1. TBR. 1,2,2,1,2, 3,5,4. AIT. Br. 4,13. ČAT. Br. 11,8,4,1. °धर्मीः Āc. ČA. 12,8,1. LĀT. 6,4,15. ANUPADAS. 4,6. M. 5,93. JIG. 3,28 (Hausherr STENZLER). MBH. 12,3628. HĀRIV. 2813. KATH. 87,34. fgg. ČĀNK. zu KĀND. UP. S. 39. कृशय यियमाणाय वृत्तिग्लानाय सीदिते। भूमि॑ वृत्तिकर॑ दत्ता सत्ति॑ भवति मानवः॥ hat dasselbe Verdienst, als wenn er ein Sattra vollzogen hätte, MBH. 13,3131. — 2) durch eine Verkleidung unkenntlich gemacht